

CMSINFO/2401/009

January 25, 2024

To

BSE Limited
Listing Department,
1st Floor, PJ Towers, Dalal Street,
Fort, Mumbai – 400 001

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, C-1, Block-G,
Bandra Kurla Complex, Bandra (East),
Mumbai – 400 051

Scrip Code: 543441

Symbol: CMSINFO

Sub: Newspaper publication of Un-audited Financial Results for the quarter ended December 31, 2023

Dear Sir/Madam,

With reference to the captioned subject and pursuant to Regulation 47 read with Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the newspaper clippings of publication of Unaudited Financial Results for quarter ended December 31, 2023 published in Newspapers viz. Financial Express and Loksatta.

You are requested to kindly take the same on your record.

For CMS Info Systems Limited

Debashis Dey
Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a

BRAITHWAITE & CO. LIMITED
 (A Government of India Undertaking)
 (A MINIRATNA Category-I Company)
 Ministry of Railways
 CIN : U74210WB1976GOI030798
 5, Hide Road, Kolkata - 700 043

Braithwaite & Co. Ltd., A Govt. of India Undertaking under the Ministry of Railways, invites applications from Indian Nationals for filling up the posts of Chief Executive Officer, Executive (Business Development), Maintenance Assistant, Technician (production)-Semi-Skilled.

The details of post, qualification and experience required etc. are displayed in Company's website www.braithwaiteindia.com

Closing Date: The last date & time of receipt of applications will be **15.02.2024, 4.00 PM.**

Advt No. Rect./2024/1 ED (HR, A, S)

U.P. COOPERATIVE SUGAR FACTORIES FEDERATION LTD
 9-A, RANA PRATAP MARG, LUCKNOW-226001
 Tel No. (0522) 2612949, (0522)2628330, Fax: (0522) 2627994
 Email: upsugarfed@yahoo.co.in | Website: www.upsugarfed.org

Short Term e-Tender Notice

Online e-bids are invited for the sale of different kind of Alcohol (SDS, matured spirit) from Cooperative Distilleries of U.P to reputed Distilleries of India, bonafide registered users to whom license have been issued by the Excise Department and approved traders holding valid license of Excise department of the concerned State. E-bid can be uploaded upto 6.55 PM on 02.02.2024. Technical bid will be opened at 11.30 AM and Financial bid at 3.30 PM on 03.02.2024. E-bid minimum EMD is Rs 100000/- EMD is variable if quoted quantity is above 01.00 lac BL. The rate at which EMD shall increase will be Rs 1.80 per BL. Total quantity for sale of Alcohol is approximately 22.00 lac BL and Tender cost Rs. 2000/- + 18% GST (Non refundable). The details for submission of e-bids will be available on the e-tender PORTAL <http://etender.up.nic.in> and also on Federation website www.upsugarfed.org since 24.01.2024 at 6.55 PM. The Managing Director Federation reserves the right to cancel any or all the e-bids without assigning any reason. The decision of the Managing Director shall be final and binding.

UPSUGARFED/GM(AT)/...100.../3C
 Date: 24.01.2024

MANAGING DIRECTOR

TAMIL NADU INFRASTRUCTURE DEVELOPMENT BOARD
 3rd Floor, CMOA Building Tower-II, "Thalamuthu-Natarajan Maaligal",
 No.1, Gandhi Irwin Road, Egmore, Chennai - 600 008.
 Phone: 044-2854366/23530155/255355455; E-mail: soinfra.fndp@tn.gov.in Website: www.tnibd.tn.gov.in

INVITATION FOR PROPOSAL

Preparation of a Master Plan to develop a state-of-the-art Film City in Chennai

- The Chief Executive Officer, Tamil Nadu Infrastructure Development Board invites proposal from consultants for Preparation of a Master Plan to develop a state-of-the-art Film City in Chennai.
- Request for Proposal (RFP) may be downloaded from the websites: <https://tntenders.gov.in/nicgcp/app> and <https://tnibd.tn.gov.in/en/>. The Bid Security amount of Rs.50,000/- is to be paid through the e-procurement portal.
- Pre-bid meeting for the prospective applicants is scheduled for 05.02.2024 at 11:00 Hours.
- Proposals complete in all respect must be submitted online through the e-Procurement process as specified in the RFP on or before 15.02.2024 at 11:00 Hours.
- All other details are available in the Request for Proposal (RFP).

DIPR/386/Tender/2024

Chief Executive Officer,
 TNIDB

JSW HOLDINGS LIMITED
 CIN: L67120MH2001PLC217751
 Registered Office: Village Vasind, Taluka - Shahapur Dist. Thane - 421604
 Website: www.jsw.in Phone: 022 42861000/02527-220022 Fax: 022 42863000/ 02527-220020

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2023 (₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone						Consolidated					
		Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended	Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended		
		31.12.2023 Unaudited	30.09.2023 Unaudited	31.12.2022 Unaudited	31.12.2022 Unaudited	31.03.2023 Audited	31.12.2023 Unaudited	30.09.2023 Unaudited	31.12.2022 Unaudited	31.12.2022 Unaudited	31.03.2023 Audited		
1.	Total Income from Operations	2,729.29	8,916.50	2,602.36	14,257.39	38,231.33	40,676.48	2,729.29	8,916.50	2,602.36	14,257.39	38,231.33	40,676.48
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	2,458.40	8,613.31	2,473.72	13,391.30	37,764.33	40,086.06	2,458.40	8,613.31	2,473.72	13,391.30	37,764.33	40,086.06
3.	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	2,458.40	8,613.31	2,473.72	13,391.30	37,764.33	40,086.06	2,458.40	8,613.31	2,473.72	13,391.30	37,764.33	40,086.06
4.	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,821.67	6,379.11	1,845.40	9,922.45	28,224.69	29,960.89	3,471.23	6,320.44	2,994.12	12,227.39	29,003.20	33,149.51
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	212,072.60	105,524.29	317,205.02	552,499.98	116,805.41	(67,839.43)	223,645.92	125,024.81	331,360.13	589,017.58	121,334.16	(54,499.23)
6.	Equity Share Capital	1,109.81	1,109.79	1,109.86	1,109.81	1,109.86	1,109.72	1,109.81	1,109.79	1,109.86	1,109.81	1,109.86	1,109.72
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year						1,898,226.28						1,939,880.25
8.	Earnings Per share (of ₹10 each) (for continuing and discontinued operations) (EPS for the quarters are not annualised)												
	Basic (in ₹)	16.42	57.48	16.63	89.41	254.31	269.98	31.28	56.95	26.97	110.18	261.32	298.72
	Diluted (in ₹)	16.41	57.47	16.63	89.39	254.29	269.93	31.27	56.95	26.98	110.16	261.30	298.65

Notes:

- The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2023 are available on websites of the Stock Exchanges - www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's website - www.jsw.in.
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 24th January, 2024.
- The statement includes the results for the quarter ended December 31, 2023 and December 31, 2022 being the balancing figures between the published year-to-date figures up to nine months and six months of the respective financial years, which were subjected to limited review by the Statutory Auditors.

Place: Mumbai
 Date: January 24, 2024

For JSW Holdings Limited
 Sd/-
 Manoj Kumar Mohta
 Whole time Director, CEO & CFO
 (DIN: 02339000)

JASH ENGINEERING LIMITED
 CIN: L28910MP1973PLC001226
 Registered Address: 31, Sector-C, Sanwer Road, Industrial Area, Indore 452015, Madhya Pradesh, India
 Phone: 0731-6732700 Email: info@jashindia.com, Website: www.jashindia.com

INFORMATION REGARDING EXTRA ORDINARY GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/OTHER AUDIO VISUAL MEANS ("VC/OAVM")

Notice is hereby given that the Extra Ordinary General Meeting ("EGM") of the members of the company will be convened through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with applicable provisions of the Companies Act 2013 and the rules notified thereunder, read with General Circulars and Circulars issued by Securities & Exchange Board of India ("SEBI Circulars").

The EGM of the Company will be held on **Thursday, February 15, 2024 at 11.00 AM (IST)**, through VC/OAVM facility provided by **Link Intime India Pvt. Ltd.** Registrar and Transfer Agent of the company, to transact the business as set out in the Notice convening the EGM. The member can attend and participate in the EGM only through VC/OAVM as no provision has been made to attend the EGM in person. The attendance through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum for the EGM.

In compliance with the MCA and SEBI Circular(s), the notice setting out the business to be transacted at the EGM of the company will be sent electronically to those members whose email address is registered with the Company/ Depository participant(s) as on cut off date i.e. **January 19, 2024**. No physical copies of the notice would be sent to any member. The Notice of the EGM will also be available on the Company's website at www.jashindia.com and on the website of Stock Exchange i.e National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

Manner of casting vote(s) through e-voting

Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the Notice of the EGM through remote e-voting facility ("remote e-voting"). The facility for e-voting will also be made available during the EGM to those members who could not cast their vote(s) by remote e-voting. The detailed procedure for e-voting before as well as during the EGM will be provided in the Notice of the EGM.

Members who do not receive email or whose email address is not registered with the Company/ Depository Participant(s), may generate login credentials by following instructions given in the Notice of EGM. The same login credentials can also be used for attending the EGM through VC/OAVM.

Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the EGM and in particular, instructions for joining the EGM and manner of casting votes through e-voting.

In compliance with provisions of Section 109 of the Companies Act, 2013 and the rules made there under, as amended, read with SEBI (LODR) Regulations, 2015. The details of e-voting are as under:

- Date of Dispatch of Notice - **January 23, 2024**
- The e-voting period begins on **February 12, 2024 at 9.00 a.m.** and ends on **February 14, 2024 at 5.00 p.m.** During this period, shareholders of the Company holding shares as on the cut-off date i.e. **February 08, 2024**, may cast their vote electronically.
- Members who have cast their vote by e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.
- The remote e-voting module shall be disabled for voting after the expiry of the date and time mentioned above. Once the vote on resolution(s) is cast by the members, the members shall not be allowed to change it subsequently.

Shareholders holding shares in electronic form and who have not updated their email or KYC details are requested to register/update the details in their demat account, as per the process advised by their DP(s).

All the documents referred to in the accompanying notice and the statement pursuant to Section 102(1) of the Companies Act, 2013 shall be available for inspection through electronic mode. Members are requested to write to the Company on info@jashindia.com, csjash@jashindia.com for inspection of said documents.

For further information/ clarification/ assistance in respect of e-voting and KYC related matters, concern shareholders are requested to contact the Registrar and Transfer Agent of the Company and/ or the Company at below mentioned address:

Link Intime India Private Limited C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West) Mumbai, Maharashtra - 400083 E-mail: mt.helpdesk@linkintime.co.in	Jash Engineering Limited CIN: L28910MP1973PLC001226 31, Sector-C, Sanwer Road, Industrial Area, Indore-452001 (M.P.) Phone: 07316732700 E-mail: info@jashindia.com
--	--

By the order of the Board
 Jash Engineering Limited
 Sd/-
 Tushar Kharpade
 Company Secretary

Place: Indore
 Date: 23.01.2024

EXPRESS explainedLive

India's Space Ambitions

In conversation with



Somak Raychaudhury
 Vice-Chancellor
 Ashoka University



Amitabh Sinha
 Deputy Editor
 The Indian Express

Landing Chandrayaan-3 on the Moon and a successful ADITYA- L1 mission spurs India ahead

Will India become a leading space power?

Will ISRO establish a permanent space station by 2028?

How do we plan the human mission to the moon by 2040?

Why are such missions important?

What are the commercial or strategic implications of exploring deep space?

Listen to Dr Somak Raychaudhury, one of India's leading astrophysicists and the vice-chancellor of Ashoka University to know more.

30 JANUARY 2024 06:00 PM Join us on **ZOOM**

To register, SMS -#EXPL#space#11#space#Your Name and email ID# to 56161
 Confirmation SMS will be your registration

Associate Partner
 www.plutusias.com

The Indian EXPRESS
 JOURNALISM OF COURAGE

IndianExpress.com/apps | twitter.com/IndianExpress | facebook.com/IndianExpress

CMS Connecting Commerce

INDIA, UNINTERRUPTED

We power India's growth story without interruptions by enabling financial inclusion with **Reach, Experience, Transformation and Security.**

Q3'FY24 Consolidated Financial Performance

REVENUE	₹ 582 CRORE	19% YoY
ADJ. EBITDA*	₹ 163 CRORE	16% YoY
ADJ. PAT*	₹ 96 CRORE	22% YoY

*Adjusted for ESOP expenses

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023 (₹ in million)

Sr No.	Particulars	Quarter ended		Year ended
		December 31, 2023	December 31, 2022	March 31, 2023
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	5,823.03	4,883.20	19,147.30
2	Net Profit for the period before tax	1,189.73	1,032.26	4,010.17
3	Net Profit for the period after tax	870.78	757.79	2,972.36
4	Total Comprehensive Income for the period	869.53	758.01	2,976.50
5	Paid up equity share capital (Face value of ₹ 10/- each)	1,565.11	1,542.74	1,544.00
6	Earnings per share (not annualized)			
	Basic (in ₹)	5.56	4.92	19.31
	Diluted (in ₹)	5.37	4.74	18.67

The key information of the Unaudited Standalone Financial Results of the Company are given below:

Sr No.	Particulars	Quarter ended		Year ended
		December 31, 2023	December 31, 2022	March 31, 2023
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	5,229.52	4,377.42	17,038.04
2	Net Profit for the period before tax	1,208.73	890.28	3,650.81
3	Net Profit for the period after tax	964.01	667.57	2,754.07
4	Total Comprehensive Income for the period	963.45	667.59	2,751.79

Notes:

- The above is an extract of detailed format of unaudited financial results for the quarter and nine months ended December 31, 2023, prepared pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, read with SEBI circular dated 5 July 2016. The full format of the unaudited Standalone Financial Results and unaudited Consolidated Financial Results are available on the website of the Company at www.cms.com and on the websites of the BSE at www.bseindia.com and the NSE at www.nseindia.com
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on January 24, 2024.
- The Board of Directors at its meeting held on January 24, 2024 recommended an Interim dividend of INR 2.5 per Equity share of INR 10 each for FY 2023-24.

For and on behalf of the Board of Directors of **CMS Info Systems Limited**

Place : Mumbai
 Date : January 24, 2024

Rajiv Kaul
 Executive Vice Chairman, Whole-Time Director & CEO
 DIN: 02581313

CMS INFO SYSTEMS LIMITED
 Regd. Office: T-151, 5th Floor, Tower No. 10, Sector-11, Railway Station Complex, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614
 CIN: L45200MH2008PLC180479 | Email: investors@cms.com | Tel: +91 2248897400 | Web: cms.com
 LinkedIn: CMS Info Systems | Twitter: @systems_cms | Facebook: ConnectingCommerce | Instagram: cmsinfosystems

दहावी, बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना वाढीव वेळ

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी, बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांना १० मिनिटे अतिरिक्त दिली जाणार आहेत.



राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. गेल्या वर्षीपर्यंत दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचून त्याचे आकलन होण्यासाठी परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या वेळेच्या १० मिनिटे आधी करण्यात येत होते. मात्र, प्रश्नपत्रिका मोबाइलवर, तसेच समाजमाध्यमातून

परीक्षेपासून रद्द करण्यात आली. त्यानंतर वाढीव १० मिनिटे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या पार्श्वभूमीवर, पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून आणि विद्यार्थी हित लक्षात घेऊन गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही परीक्षेच्या वेळेनंतर १० मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षादरम्यान सकाळच्या सत्रात ११ वाजता, दुपारच्या सत्रात ३ वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात सकाळी १०.३० वाजता, दुपारच्या सत्रात २.३० वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ओळखपत्रावर लाल, हिरव्या रंगाचा ठिपका

विद्यार्थ्यांना अंडी, केळी वाटपाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाचे निर्देश

लोकसत्ता प्रतिनिधी



पुणे : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना अंडी, केळी देण्यात येतात. मात्र आता या योजनेतर्गत पालकांनी अंडी खाण्यास सहमती दर्शविलेल्या मुलांच्या ओळखपत्रावर लाल रंगाचा, तर शाकाहारी मुलांच्या किंवा पालकांनी अंडी खाण्यास नकार दिलेल्या मुलांच्या ओळखपत्रावर हिरवा ठिपका दिला जाणार आहे. तसेच शाळेतील ४० टक्के विद्यार्थ्यांनी अंड्याऐवजी केळ्याची मागणी केल्यास त्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना केळी किंवा अपवादात्मक स्थितीत स्थानिक फळ दिले जाणार आहे.

निवेदने विचारात घेऊन योजनेच्या अंमलबजावणीत अधिक स्पष्टता येण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचे सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या.

राज्यातील अनेक नागरी भागात इस्कॉन संस्थांतर्गत असलेल्या अन्नामृत फाउंडेशन, अक्षयपात्र या संस्थांमार्फत केंद्रीय स्वयंसेवकगृह प्रणालीद्वारे तयार आहाराचा पुरवठा करण्यात येतो. इस्कॉन या सेवाभागी संस्थेच्या कार्यप्रणालीचा विचार करता, नागरी भागात अन्नामृत फाउंडेशन, अक्षयपात्र या संस्थांच्या अधीनस्थ असणाऱ्या शाळांमधील

विद्यार्थ्यांना केळी अथवा अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक फळ देण्यास अनुमती देण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

शाळा स्तरावर अंडी, केळी देण्याच्या अनुषंगाने पालकांना त्यांच्या पाल्यास अंडी खाण्यास सहमती दर्शविल्यास संबंधित पाल्याच्या ओळखपत्रावर लाल रंगाचा ठिपका, शाकाहारी विद्यार्थी किंवा पालकांनी पाल्यास अंडी खाण्यास सहमती दर्शविलेली नाही अशा विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर हिरव्या रंगाचा ठिपका देण्यात यावा. जेणेकरून शाळास्तरावर विद्यार्थ्यांना पोषण आहारमध्ये अंडी, केळी यांचा लाभ देताना सुलभता येईल. त्यानुसार विद्यार्थ्यांना ओळखपत्राच्या वाटपाबाबत संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्याच्या ग्रामीण भागात मोबाइल नेटवर्क मेघालयपेक्षा कमकुवत

सेवापुरवठादार कंपन्यांना सरकारची तंबी

विकास महाडिक, लोकसत्ता

मुंबई : राज्यातील कानाकोपऱ्यात अत्याधुनिक डिजिटल सेवेद्वारे जलद व सुलभ आरोग्यसेवा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत 'एमजीआरएम नेट'शी सामंजस्य करार करीत असताना राज्यातील ग्रामीण भागात मात्र मोबाइल नेटवर्कचे तीनतेरा वाजले असल्याचे चित्र आहे. केंद्रीय दूरसंचार विभागाने राज्य सरकारला सादर केलेल्या एका अहवालात महाराष्ट्रातील मोबाइल नेटवर्क सेवा ही लडाख, मेघालय, त्रिपुरा या राज्यांपेक्षा कमकुवत असल्याचे म्हटले आहे.

वेग हा ४५.९९ एमबीपीएस आहे. मोबाइल नेटवर्कसाठी आवश्यक असलेले १६ हजार ६४७ मनोरे उभारण्याची परवानगी स्थानिक संस्थांनी दिलेली नाही. त्यामुळे राज्यातील प्रत्येक सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी 'अत्यावश्यक बाब' झालेल्या मोबाइल नेटवर्कची ४१ हजार गावांपैकी निम्म्या गावांमध्ये ओरड आहे. राज्य सरकारची बहुतांश कामे ही मोबाइल नेटवर्कवर अवलंबून आहेत. शहरात ही कामे कमी अधिक प्रमाणात सुरळीत सुरू आहेत. मात्र ग्रामीण भागातील सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाची माहिती मोबाइलवर अपलोड करताना अडचणी येत आहेत.

केंद्र सरकारने भारतनेट कार्यक्रमांतर्गत राज्यातील १५ हजार ग्रामपंचायतींना 'बीबीएनएल' नेटवर्कने जोडले आहे. तर राज्य सरकारने महाराष्ट्र महिती तंत्रज्ञान महामंडळ लिमिटेडच्या सहकार्याने १२ हजार ५१३ ग्रामपंचायती जोडल्या आहेत. राज्यात १०.५० टक्के ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी तयार झाली आहे मात्र या सर्व नेटवर्कचा वेग हा ४५.९९ एमबीपीएस इतकाच आहे. तामिळनाडू, बिहार, मध्य प्रदेश या राज्यांतील हा वेग महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. राज्यातील मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्यांनी ग्रामीण भागातील नेटवर्क सेवेत तातडीने सुधारणा कराव्यात, असे पत्र मुख्य सचिवांनी दिले आहे.

तलाठी भरतीच्या अंतिम यादीवर उमेदवारांचा आक्षेप

सामान्यीकरण गुणांची चौकशी केली नसल्याचा आरोप

देवेश गोंडाणे, लोकसत्ता

नागपूर : सामान्यीकरण (नॉर्मलायझेशन) चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोपकडे दुर्लक्ष करून तलाठी भरती परीक्षेची अंतिम यादी जाहीर करण्यावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आक्षेप घेतला आहे. सामान्यीकरणात घोटाळा झाल्याचा विद्यार्थ्यांसह काही राजकीय पक्षांनीही केला होता. असे असताना मंगळवारी रात्री उशीर भूमी अभिलेख विभागाने उमेदवारांची निवड यादी जाहीर केली आहे.

आक्षेप काय ?

■ तीन टप्प्यांत ५७ सत्रांमध्ये झालेल्या परीक्षेत सहिल्या १५ उमेदवारांचे सरासरी गुण सामान्यीकरण सूत्रात वापरण्यात आले आहेत.

■ पहिल्या क्रमांकाच्या काही उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचा आरोप झाला आहे.

■ प्रामाणिक उमेदवारांच्या गुणांच्या आधारे सामान्यीकरण केल्यास गुणात यादीत बदलाची शक्यता असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.



पुढील प्रक्रिया जिल्हास्तरावर
पुणे : आता पात्र उमेदवारांना पुढील प्रक्रिया पार पाडवी लागणार आहे. ओळख, प्रमाणपत्रे आणि संबंधित कागदपत्रे आणि चारित्र्य पडताळणी, वैद्यकीय तपासणी, समांतर आरक्षणप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी आदी नियुक्तीपूर्वीची कार्यवाही जिल्हास्तरावर होणार आहे. याचे वेळोवेळी संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे भूमी अभिलेख विभागाच्या अतिरिक्त संचालक तथा तलाठी भरती परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी स्पष्ट केले.

उमेदवारांना २०० पेक्षा जास्त गुण मिळाल्याचे दिसून आले. यावर संकेतस्थळावर अंतिम यादी जाहीर

आक्षेप घेतला होता. मात्र मंगळवारी भूमी अभिलेख विभागाच्या अनेक पुरावे दिले असतानाही चौकशी न करताच यादी जाहीर

झाली. परीक्षेत घोटाळा झाल्याचे अनेक पुरावे दिले असतानाही चौकशी न करताच यादी जाहीर

करण्यावर समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी आक्षेप घेतला आहे.

Connecting Commerce

INDIA. UNINTERRUPTED

We power India's growth story without interruption by ensuring financial continuity with Reach Experience Transformation and Security.

Q3'FY24 Consolidated Financial Performance

REVENUE	ADJ. EBITDA*	ADJ. PAT*
₹ 582 CRORE	₹ 163 CRORE	₹ 96 CRORE
19% YoY	16% YoY	22% YoY

*Adjusted for ESOP expenses

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023

Sl. No.	Particulars	Quarter ended		Year ended
		December 31, 2023		March 31, 2023
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	5,823.03	4,863.20	19,147.30
2	Net Profit for the period before tax	1,169.73	1,032.26	4,010.17
3	Net Profit for the period after tax	870.78	757.79	2,972.36
4	Total Comprehensive Income for the period	869.53	768.01	2,878.50
5	Paid up equity share capital (Face value of ₹ 10/- each)	1,585.11	1,542.74	1,544.00
6	Earnings per share (not annualized)			
	Basic (In ₹)	5.58	4.82	18.31
	Diluted (In ₹)	5.37	4.74	16.87

The key information of the Unaudited Standalone Financial Results of the Company are given below:

Sl. No.	Particulars	Quarter ended		Year ended
		December 31, 2023		March 31, 2023
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	5,229.52	4,377.42	17,038.04
2	Net Profit for the period before tax	1,208.73	890.28	3,850.81
3	Net Profit for the period after tax	984.01	667.57	2,754.07
4	Total Comprehensive Income for the period	963.45	687.59	2,751.79

Notes:

- The above is an extract of detailed format of unaudited financial results for the quarter and nine months ended December 31, 2023, prepared pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, read with SEBI circular dated 5 July 2016. The full format of the unaudited Standalone Financial Results and unaudited Consolidated Financial Results are available on the website of the Company at www.cms.com and on the website of the BSE at www.bseindia.com and the NSE at www.nseindia.com
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on January 24, 2024.
- The Board of Directors at its meeting held on January 24, 2024 recommended an Interim dividend of INR 2.5 per Equity share of INR 10 each for FY 2023-24.

For and on behalf of the Board of Directors of CMS Info Systems Limited

Rajiv Kaul
Executive Vice Chairman, Whole-Time Director & CEO
DIN: 02581313

Place : Mumbai
Date : January 24, 2024

CMS INFO SYSTEMS LIMITED
Regd. Office: T-151, 5th Floor, Tower No. 10, Sector-11, Railway Station Complex, CBD Belapur, Navi Mumbai - 400 814
CIN: L45200MH2008PLC160479 | Email: investors@cms.com | Tel: +91 2248887400 | Web: cms.com
LinkedIn: [CMS Info Systems](https://www.linkedin.com/company/cmsinfo) | Twitter: [@systems_cms](https://twitter.com/systems_cms) | Facebook: [ConnectingCommerce](https://www.facebook.com/ConnectingCommerce) | Instagram: [cmsinfosystems](https://www.instagram.com/cmsinfosystems)

Advtors 535

CEAT

सीएट लिमिटेड

गैरप्रीकृत कार्यालय: ४६३, डॉ. जी.के. रॉड, पुणे, मुंबई-४०० ०३०.
ब्रीचबंदी: एअर १०० एअर १५० एअर १०० एअर १००
(टु): +९१ २२ २४९३ ०६२१; (फॅ): +९१ २२ २४९३ ८१३३; वेबसाईट: www.ceat.com; ई-मेल: investors@ceat.com
३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांतील अंतिम अडिटेड वित्तीय निष्पत्तीचा सारांश

क्र. क्र.	वर्षातील	संपलेली तिमाही		संपलेले नऊमहिने		संपलेले वर्ष	
		३१ डिसेंबर, २०२३	३१ डिसेंबर, २०२२	३१ डिसेंबर, २०२३	३१ डिसेंबर, २०२२	३१ मार्च, २०२३	३१ मार्च, २०२२
१	कामकावातून मिळणारे एकूण उत्पन्न	३,९६,३१४	२,७२,७२०	८,९१,१९३	८,४४,००६	११,३१,४८८	११,३१,४८८
२	सदर उत्पन्नावधीकरिता (संयुक्त उपक्रम आणि सद्योपेची यांच्या नफा/ (तोटा) यातील हिस्सा व कर आणि अपवादात्मक बाबी/ (तोटा)	२२,४५५	५,६६६	६९,८२१	१०,१०१	२७,९३४	२७,९३४
३	सदर कालावधीकरिता करपूर्व नफा/ (तोटा) आणि संयुक्त उपक्रम आणि सद्योपेची यांच्या नफा/ (तोटा) यातील हिस्सा (अपवादात्मक बाबी पर्यंत)	२२,४५५	५,६०९	६९,८२१	७,६९५	२७,९९२	२७,९९२
४	सदर कालावधीकरिता करमर्यादा नफा/ (तोटा), संयुक्त उपक्रम आणि सद्योपेची यांच्या नफा/ (तोटा) यातील हिस्सा आणि निरंतर नसलेले स्वारस्य (अपवादात्मक बाबी पर्यंत)	१८,९४८	३,५३९	५३,४०९	५,२४७	१८,६९७	१८,६९७
५	सदर कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न/ (तोटा) ((करमर्यादा) नफा/ (तोटा) आणि इतर व्यापक उत्पन्न/ (तोटा) (करमर्यादा) व नियंत्रण नसलेले स्वारस्य)	१८,३३९	४,३५७	५३,८९५	६,०२१	१७,९४०	१७,९४०
६	भरणा झालेले समतोल भंडवल	४,०४५	४,०४५	४,०४५	४,०४५	४,०४५	४,०४५
७	इतर समतोल (सिक्वेटिव्हियल प्रीमियमसह)	३,८८,८७५	३,२७,५९३	३,८८,८७५	३,२७,५९३	३,३९,९९९	३,३९,९९९
८	सिक्वेटिव्हियल प्रीमियम खाले	५६,७०३	५६,७०३	५६,७०३	५६,७०३	५६,७०३	५६,७०३
९	निष्पत्ती मूल्य (निर्मिती नसलेले स्वारस्य समाकूल)	३,९२,९२०	३,३९,६३८	३,९२,९२०	३,३९,६३८	३,३९,६३८	३,३९,६३८
१०	धरिता कर्ज	१,७२,८८४	२,३४,९३३	१,७२,८८४	२,३४,९३३	२,०९,२७०	२,०९,२७०
११	कर्ज समतोल गुणोत्तर (पटीमध्ये)	०.४४	०.७९	०.४४	०.७९	०.६९	०.६९
१२	प्रति समतोल प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या) (अडिटेड आणि खडिबत प्रवर्तनकरिता) (मार्च वर्षाचेर वगळता वार्षिकीकरण न केलेले)	४४.८७	८.७५	९३.२७	९३.२७	४६.०२	४६.०२
१३	मूलभूत (रु. मध्ये):	४४.८७	८.७५	९३.२७	९३.२७	४६.०२	४६.०२
१४	सॉल्विडिटी (रु. मध्ये):	३९०	३९०	३९०	३९०	३९०	३९०
१५	कर्ज सेवा व्याप्ती गुणोत्तर (पटीमध्ये) (मार्च वर्षाचेर वगळता वार्षिकीकरण न केलेले)	१.१४	०.४७	२.३८	१.०१	१.४२	१.४२
१६	व्याज सेवा व्याप्ती गुणोत्तर (पटीमध्ये) (मार्च वर्षाचेर वगळता वार्षिकीकरण न केलेले)	६.००	३.८०	५.५९	३.३८	३.८९	३.८९

टिप:

- कंपनीच्या उपकरणांच्या, संयुक्त उपकरणातील मंडळे, व सद्योपेची ("गट") यांचे एकत्रित वित्तीय निष्पत्ती हे कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १३३ सहाय्यात सुधारणेद्वारे कंपनीच्या (भारतीय लेखांकन दर्जा) नियम, २०१५, अंतर्गत अधिसूचित भाक्त्या लेखांकन दर्जा ("इंड एस") आणि त्यानंतर संबंधित सुधारणा नियमानुसार तयार करण्यात आले आहेत.
- डिसेंबर ३१, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांतील कंपनीच्या उत्प्रेक किनाऱ्यात एकत्रित वित्तीय निष्पत्तीचे लेखापरीक्षण केले आहे आणि त्यांतून संचालक मंडळाने जानेवारी २४, २०२४ रोजी झालेल्या बैठकीत त्याला मान्यता दिली आहे.
- स्वतंत्र अडिटेड वित्तीय संदर्भात माहिती:-

वर्षातील	संपलेली तिमाही		संपलेले नऊमहिने		संपलेले वर्ष	
	३१ डिसेंबर, २०२३	३१ डिसेंबर, २०२२	३१ डिसेंबर, २०२३	३१ डिसेंबर, २०२२	३१ मार्च, २०२३	३१ मार्च, २०२२
कामकावातून मिळणारे एकूण उत्पन्न	३,९६,९७७	२,७१,९०७	८,९१,३३८	८,४०,०५२	११,२६,३२६	११,२६,३२६
करपूर्व नफा/ (तोटा)	२२,८३८	५,६६४	७०,६२४	१०,११४	२७,९२९	२७,९२९
करमर्यादा नफा/ (तोटा)	१७,६६६	४,९८१	५३,५२४	७,४२७	२०,६२७	२०,६२७

४. सध्या तयारीत हा सेबी (सिस्टिम ऑडिब्लिगेशन ऑफ डिस्क्लोजर रिग्युलेशन) सुरुवात, २०१५ आणि त्यानंतर संबंधित सुधारणा नियमांच्या सुरुवात ३३ आणि ५२ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर: www.bseindia.com, www.nseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.ceat.com वर उपलब्ध आहे.

५. सेबी (सिस्टिम ऑडिब्लिगेशन ऑफ डिस्क्लोजर रिग्युलेशन) सुरुवात, २०१५ आणि त्यानंतर संबंधित सुधारणा नियमांच्या सुरुवात ५२(४) मध्ये नमूद केलेल्या इतर लाइन आयटमसाठी, स्टॉक एक्सचेंजमध्ये संबंधित सुधारणे करण्यात आले आहेत आणि स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com वर आणि कंपनीच्या वेबसाईट www.ceat.com वर उपलब्ध आहेत.

संचालक मंडळाच्या आदेशावरून सीएट लिमिटेडसाठी
जॉन रॉयल
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी

RPG